

भाषा संचालनालयातील भाषा संचालक या
संवर्गाची दि. ०१.०१.२०११ ते दि. ०१.०१.२०१७
या कालावधीची अतिरिक्त/ खंडीत तात्पुरती
सामायिक ज्येष्ठतासूची.

महाराष्ट्र शासन

मराठी भाषा विभाग,

शासन परिपत्रक, क्रमांक : भाज्येसू-२०१७/प्र.क्र.७३/आस्था-२,

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

दिनांक : ८ सप्टेंबर, २०१७

वाचा : १) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय, क्रमांक एसआरव्ही-२०११/

प्र.क्र.२८४/१२, दि.२१.१०.२०११.

२) मराठी भाषा विभाग, शासन परिपत्रक, क्रमांक भाज्येसू-२०१६/

प्र.क्र. ६९/आस्था-२, दि. ०६.०५.२०१७

३) भाषा संचालनालयाचे पत्र क्रमांक ज्येसूची-२०१७/१७२४/१२२७/

चौदा, दि. २०.०७.२०१७

शासन परिपत्रक

वरील संदर्भ (१) मधील तरतुदीनुसार भाषा संचालनालयातील भाषा संचालक या संवर्गातील (गट-अ) राजपत्रित अधिकाऱ्यांची दि.१.१.२००१ ते दि.१.१.२०१० या कालावधीची अंतिम ज्येष्ठतासूची संदर्भ (२) अन्वये प्रसिद्ध करण्यात आली आहे. संदर्भ (३) मधील तपशीलाच्या अनुषंगाने आता सदर भाषा संचालक या संवर्गातील (गट-अ) राजपत्रित अधिकाऱ्यांची दि. ०१.०१.२०११ ते दि. ०१.०१.२०१७ या कालावधीची अतिरिक्त/खंडीत तात्पुरती ज्येष्ठतासूची प्रसिद्ध करण्यात येत आहे. दि. ०१.०१.२०११ ते दि. २१.०१.२०११ व दि. ०१.१२.२०११ ते दि. ०१.०१.२०१७ या कालावधीत भाषा संचालक हे पद रिक्त होते.

२. भाषा संचालक, भाषा संचालनालय यांना विनंती करण्यात येते की, सदर परिपत्रक व त्यासोबतची अतिरिक्त/खंडीत ज्येष्ठतासूची संबंधित अधिकाऱ्यांच्या (सेवानिवृत्त झालेल्या

अधिकाऱ्यांसह) निदर्शनास आणावी. तसेच सदर ज्येष्ठतासूचीत काही आक्षेप/त्रुटी असतील तर याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी पंधरा दिवसांच्या आत भाषा संचालक, मुंबई यांच्याकडे निवेदन सादर करण्याच्या सूचना द्याव्यात. पंधरा दिवसांच्या कालावधीत प्राप्त झालेल्या अधिकाऱ्यांच्या निवेदनांतील वस्तुस्थिती भाषा संचालनालयाने त्यांचे सेवापुस्तक व अन्य सेवाभिलेख यांवरून तपासून कार्यालयाचे अभिप्राय संबंधित निवेदनांच्या मूळ प्रतींसह या विभागाकडे १० दिवसांच्या आत शासनास कळवावेत विहित कालावधीत आक्षेप/माहिती प्राप्त न झाल्यास ज्येष्ठतासूचीत नमूद केलेला तपशील बरोबर असल्याचे गृहीत धरून अंतिम ज्येष्ठतासूची प्रसिध्द करण्यात येईल.

३. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१७०९१११५१०२०८७३३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(नंदा म. राऊत)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

१. भाषा संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
२. संबंधित अधिकारी (भाषा संचालनालयामार्फत).
३. निवड नस्ती.

भाषा संचालक, गट-अ या संवर्गाची दि.०१.०१.२०१२ ते दि. ३१.१२.२०१२ या कालावधीची अतिरिक्त/खंडीत तात्पुरती ज्येष्ठता सूची

ज्येष्ठता क्रमांक	नांव	प्रवर्ग	जन्म तारीख	भाषा उप संचालक (अ.व श.) पदावरील नियमित नियुक्ती दिनांक	नियुक्तीचा मार्ग (सरळसेवा / पदोन्नती)	सरळसेवा (गुणवत्ता क्र./ वर्ष)	ज्येष्ठता/ ज्येष्ठतेचा मानीव दिनांक	सेवानिवृत्ती दिनांक	शैक्षणिक अर्हता	अभिप्राय
(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)		(८)	(९)	(१०)	(११)
१	श्री.गौ.सु.शिंदे	अ.जा.	१०.११.१९५३	२२.०१.२०११	पदोन्नती	--	२२.०१.२०११	३०.११.२०११	एम.ए. (मराठी)	दि.३०.११.२०११ रोजी भाषा संचालक पदावरून नियत वयोमानाने सेवानिवृत्त